

dirt SŪRJAS. 1, 51.

तितिङ्ग 4) (Nachträge) SŪRJAS. 3, 48. 12, 43. fg. 47. 13, 13. fgg.

1. त्रिप् ७) तिसोतरे वचः so v. a. *eine Rede, auf die man nicht zu antworten vermag*, Spr. (II) 6063. — 9) कालं तिपति पषिडतः so v. a. *wartet ruhig die Zeit ab* Spr. (II) 7496:

— प्र 2) *hinzufügen, addiren* SŪRJAS. 1, 61. 11, 12.

— वि 1) *trennen* SŪRJAS. 7, 16. *cause to deviate in latitude* 1, 68. fg. 2, 6. fgg. 8, 12.

तिप्रकाम adj. *der schnell zu Etwas gelangen will* SĀMAVIDH. Br. 1, 2, 4.

तीणात् (von तीणा) n. *das Hingeschwundensein*: चन्द्रः तीणालमाल-स्त्रे ते Spr. (II) 4978.

तीव्रिक् adj. = तीव्रेण तर्ति PAT. a. a. O. 8, 80, a.

तीरान् (तीर् + अन्) n. *in Milch gekochter Reis* Spr. (II) 3814.

तुद्, partic. तुष्ट 3) अनुसो चिधिः *ungewohnt, ungewöhnlich* Z. d. d. m. G. 27, 51. — 4) *multiplicirt* SŪRJAS. 2, 49.

— वि, स्त्रीवाक्याङ्कुशविनुष्ठ *angespornt durch* Spr. (II) 2843.

तेत्रसाधस् *verbessert u. साधस्*.

तेत्रांश् m. SŪRJAS. 9, 16; vgl. Uebersetzung nebst Note.

तेमकृत् ĀPAST. 2, 28, 15.

तेमपुक्तम्, der Comm. in der ed. Bomb. 1, 14, 10 erklärt तेम durch विघ्यपराधरूपित oder विघ्यराहित्य; युक्त wird übergangen.

तेमवृद्धि m. pl. N. pr. eines Kriegergeschlechts; ihre Weiber heissen तेमकेश्यस् PAT. a. a. O. 6, 92, b.

तेत्र n. *Grundbesitz, Feldwesen* RV. 8, 60, 12. — Vgl. u. साधस्.

तेत्रपत्य n. *Herrschaft, Besitz* RV. 4, 112, 13.

तीतव्य adj. zu zerstampfen, — zertreten PAT. a. a. O. 2, 397, a.

तीभक adj. *in Bewegung versetzend* VP. 1, 2, 31.

तीद्रक und तीद्रक्ष PAT. a. a. O. 4, 60, b.

त्विद्, त्विष् adj. *Bez. einer best. fehlerhaften Aussprache der Vocale* ebend. 1, 20, a.

2. ख 1) a) *füge bei Loch, Ausgang und RV. 4, 11, 2, wo es verstanden werden kann: öffne einen Ausgang (den frommen Gedanken) oder öffne den Mund (den Lobsingenden). Am Ende 5, 32, 1 zu lesen. — f.* SŪRJAS. 1, 29. 31. fgg.

खचरूत n. nom. abstr. wohl zu खचर् 1) HEM. JOGAC. 3, 74.

खट्टराय् *überhaupt wohl viel Lärm machen*; vgl. खनखनाय्, खलखलाय् und Spr. (II) 6892.

खट्टिका f. *Fleischverkäuferin* KĀLAKĀRA 3, 132.

खट्टीय् °यति denom. von खट्टु PAT. a. a. O. 1, 266, b.

खएउ kann im comp. vor- oder nachgehen ebend. 2, 372, a. 1) a) vom nicht vollen Monde Spr. (II) 2040. — 3) a) Spr. (II) 2854.

खएउक 1) m. *Theil* SŪRJAS. 2, 16.

खएउकार् m. *Verfertiger von खएउ genanntem Zucker* R. GOR. 2, 90, 26.

खएउय् 3) भर्तुराजा न खएउता *der Befehl des Herrn ward nicht verletzt* Spr. (II) 4042.

— श्रा *zerstückeln* Citat bei VĀMANA 4, 1, 10.

खएउ, ein best. Backwerk BHĀVAPR. 5.

खएउसंस्थापक s. u. संस्थापक 2).

खण्डिक 2) KĀRAKA 1, 27. — ३) pl. N. pr. eines Volkes PAT. a. a. O. 3, 75, b.

ख्योता f. N. pr. einer Göttin KĀLAKĀRA 4, 94.

खनखनाय् °यते = खट्टराय्, खलखलाय् Spr. (II) 147 (vgl. die Note).

खनित्र 1) auch f. श्रा R. ed. Bomb. 1, 40, 27.

खर् 4) खरीवात्सल्य sprichwörtlich MBH. 5, 4587.

खलखलाय् s. oben खट्टराय्.

खलीकर् vgl. खिलीकर्.

खष्ट्, खलित् *weik, schlaff*: Brüste BHĀVAPR. 7.

खवत् adj. von ख PAT. a. a. O. 4, 69, b.

खाद् uneig. नाः सविधमस्त्रीभिः खाद्यमानोऽपि वृद्ध्यति Spr. (II) 3398.

— desid. चिद्वादिष्टि (hergestellt von WINDISCH) *essen wollen*: मांसम् HEM. JOGAC. 3, 18.

खान (Nachträge) Z. 1 lies सद्वावेन st. संभावेन.

खानिष्क n. *Fleischbrühe mit sein zerriebenem Fleisch und Gewürz (वेसवार्) vermischt* MADAN. 11, 108. 122 (auch खानिष्ट).

खारिका (Nachträge) vgl. पञ्चपलीमास KATHĀS. 61, 286. Das Fragezeichen demnach zu streichen.

खिङ् s. षिङ्.

खिट् Z. 1 streiche (TS. स्तिष्टद्). स्त्र in unsern Hdschrr. wohl verschrieben für क्षत्र oder खत्र.

— परि, कस्य न परिखियते चेतः Spr. (II) 8281.

खिलीकर् 1) कामाधा पतिखलीकृतः so v. a. *aufgegeben* NAISH. 17, 37.

खिलीकार् (Conj.) m. s. Spr. (II) 3064.

खुडुक adj. (f. खुडुकिका) *klein, minder bei* KĀRAKA *in den Kapitellüberschriften खुडुकचतुष्पाद 1, 9 (neben मल्या०) und खुडुकिका (neben महत्ती) गर्भवक्रतासिः*: prähkritisch aus तुद्रक.

खुरुखुराय् v. l. zu धुरुधुराय् KĀRAKA 8, 6.

खुट् 2) *schleimige Masse (der Embryo im ersten Monat)* KĀRAKA 4, 4.

खेट् 2) MBH. 6, 799.

खेटन (?) n. HEM. JOGAC. 3, 102.

खेटिताल, MED. k. 215 wird वैतालिक (aber nicht in der Bed. Barde) durch खेटिताल, H. an. 4, 35 durch खडुताल (षडुताल?) erklärt. Es könnte ein best. Tact gemeint sein.

खेट् m. *Geilheit*: खेदात्त्वीषु प्रवृत्तिर्भवति। समानश्च खेदविगमो गम्यायां चागम्यायां च PAT. a. a. O. 1, 15, a. — 2) Z. 2 lies कोशमचु०.

खेल् etwa erscheinen, vorkommen: सविता न खेलु खेलति खे लतिका यथा Spr. (II) 717.

खेल (?) खे खेलवन्मायत्र साक्षं सिद्धिमेव्यति Einl. zu KA. 3.

ख्या mit अन्वा *aufzählen, herzählen* PAT. a. a. O. 4, 10, a. 154, b.

— सम् 2) *abschätzen*: न क्षायनै: u. s. w. मक्षारथं संज्यातुं शक्यम् Spr. (II) 3509.

ख्याति 2) m. N. pr. eines Sohnes des उरु von der आग्नेय HARI.

73 (Lesart der neueren Ausg.). VP. 4, 13, 7. स्वाति v. l.

गग्नरोमन्य (Nachträge), गग्नरोमन्यायित n. genauer das dem गग्नरोमन्य Aehnlichkeit sein.

गज् 2) als Bez. der Zahl acht SŪRJAS. 2, 25. 27. 35. 8, 3.

गजमद् m. = रूस्तिमद् RĀÉAN. 6, 250.

गणनी n. = गणनायक 1) c) Spr. (II) 6133 (Conj.).